

November 22, 2022

To,

BSE Limited

Corporate Relationship Department,
2nd floor, New Trading Wing,
Rotunda Building, P.J Towers,
Dalal Street,
Mumbai -400001

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra – Kurla Complex,
Bandra (East)
Mumbai – 400051

Security Code: BSE- 501150

ISIN: INE660C01027

NSE- CENTRUM

Sub.: Intimation of Public Notice regarding Completion of dispatch of Postal Ballot Notice

Madam/Dear Sir,

We are submitting herewith, the copy of Newspaper cuttings with respect to Public Notice regarding completion of dispatch of Postal Ballot Notice published on Sunday, November 20, 2022, in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(d) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

1. Navshakti (Marathi)
2. Free Press Journal (English)

Kindly acknowledge the receipt and take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For Centrum Capital Limited

Parthasarath
y
Rajagopal
Iyengar

Digitally signed by
Parthasarathy
Rajagopal Iyengar
Date: 2022.11.22
15:08:56 +05'30'

Parthasarathy Iyengar

Company Secretary & Compliance Officer

Membership No. A21472

Encl: As above

केनरा बँक Canara Bank <p></p>
<p>रुद्रसद असेट रिक्व्हायरी मॅनेजमेंट माझा - २ रा मजला, मेकर टॉवर, एफ विंग, करफ पॅट, मुंबई - ४००००५, ईमेल - Cb15550@canarabank.com</p>

कच्चा सूचना (सिक््युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमंट) रुल्स, २००२ चा नियम ८(१))

ज्याअर्थी, निमनस्वाक्षरीकरांनी हे केनरा बँक आणि संघाचे इतर सभासदांचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक््युरिटायझेशन अँड रिस्कन्व्शन् ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसॅमंट ऑफ सिक््युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमंट) अँट, २००२ (अँट ५४ सन २००२) आणि कलम १३ (१२) सहावाचा सिक््युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमुदामागे मागणी सूचना जारी करून कर्जदार म. ए. एलिनोट फोर्न अँड इन्व्हेस्टमेंट्स् प्रा. लि. प्रतिनिधीत्व द्वारे रिजर्व मोगरा, श्रीम. मिनो मोगरा, श्री. पणोलाल लिंबानी, श्रीम. जयश्री मणोलाल लिंबानी आणि मे. एलिनोट क्रिप्टान्स प्रायव्हेट लिमिटेड यांस सूचनेतील नमुद रकम ची परतफेड सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

अ. क्र.	बँकेचे नाव	मागणी सूचना दिनांक	रकम
---------	------------	--------------------	-----

१) केनरा बँक ०१.१२.२०२१ रु. ५,२७,७५८,४०६.०३

२) सौ. बँक ऑफ महाराष्ट्र ११.१२.२०२१ रु. २३३२.२२ अधिक रु. ८५.०० लाख न लावलेली व्याज (सी) साऊथ इंडियन बँक १६.१०.२०२१ रु. १,२८,७७,४१२.३०

सदर निमनस्वाक्षरीकार सदर अँट अन्वये दिलेल्या अधिकार सदर अँटच्या कलम १३(९) अन्वये एकत्रित संघ सभासदांद्वारे प्राधिकृत आहेत. कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे विद्योपार्ज. कर्जदारआणि सर्वसाधारण सूचना देण्यात येते की, निमनस्वाक्षरीकारांनी खालील नमुद बँकेकडे मागण/ अंगणगण मिळकतीचा सांकेतिक कच्चा त्यांना सदर अँटच्या कलम १३ (४) सहावाचा सदर रक्कच्या नियम ८ आणि ९ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर दिनांक १८ नोव्हेंबर, २०२२ रोजी घेतला आहे. ताण मागच्या प्रमाणामधील उपलब्ध वेळेच्यामदत अँटच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीअन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीची व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा वरील उल्लेखित बँकांचा संघ ३०.०९.२०२२ रोजी प्रत्येक ठिकाण कॅनरा बँकला रु. ५९,९२,२८,०४८.५८ (रुपये एकोणसहस्र कोटी षष्णव्यय लाख अठरासहस्र हजार चोवीस आणि पैसे अठरावह मास) आणि त्यावरील व्याज, २. बँक ऑफ महाराष्ट्रला रु. ११,९५,४२,९१०.०० (रुपये पंचवीस कोटी पंचषष्टाव लाख वेळावडीस हजार नऊशे सररा मास) ३. सौ. बँक ऑफ महाराष्ट्रला रु. १०,२२,०३३,५५८.४४ (रुपये दहा कोटी बावीस लाख तीन हजार नऊशे अठरावह आणि पैसे वेळावडीस मास) त्यावरील व्याजच्या प्रमाअनुसार घाहीत.

मिळकतीचे वर्णन
१. जयश्री एम. लिंबानी आणि पणोलाल एच. लिंबानी यांचे नावे असलेले फ्लॅट क्र. ९०४, ९ वा मजला, बी विंग, शीवावली रिसिडेन्सी, सीटीएस क्र. ५२२१ ए, सखे कर. २५६-नी, गाव शंकर गड्डी, जैन टेरास समोर, पंत नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई - ७७.

२. जयश्री एम. लिंबानी आणि पणोलाल एच. लिंबानी यांचे नावे असलेले फ्लॅट क्र. ८०४, ८ वा मजला, बी विंग, शीवावली रिसिडेन्सी, सीटीएस क्र. ५२२१ ए, सखे कर. २५६-नी, गाव शंकर गड्डी, जैन टेरास समोर, पंत नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई - ७७.

३. श्री. मीना अ. मोरारा आर रविंद्र कुं. मोरारा यांचे नावे असलेले फ्लॅट क्र. ७७९, ७ वा मजला, ए विंग, मिनाबी अपार्टमेंट, गोकुळनाथ कुण्णा वाटीना मंग. जन. ए. के. वैद्य मार्ग समोर, सीटीएस क्र. १५४९-८ ते १६, १३६-८, १५४९-१, २, ३ आणि ए. स.क्र. ३४ आणि ३५, पर क्र. २, १ (भाग), गाव दिंडोणी, तालुका कोरगावली, गोंयाग (पूर्व), मुंबई - ४०००३३

४. मे. एलिनोट क्रिप्टान्स प्रा. लि. यांचे नावे असलेले गट क्र. १२४, गाव कलमजवड, तालुका वाडा, आरएमडी ब्रीक फॉर्म कंपनी बजळ, किण्णोपडा, वाडा - मंगर रस्ता, लिहल पालख - ४२१३०३ येथे स्थित औद्योगिक जमीन आणि कॅन्टरी इमारत.

५. मे. एलिनोट क्रिप्टान्स प्रा. लि. यांचे नावे असलेले गट क्र. ४२, गाव कलमजवड, तालुका वाडा, विल एनर्जी सिस्टीम लि. वाडा मनोर रस्ता लगत, गोखे फाटा, जिहवा गंगोत्री येथे स्थित औद्योगिक जमीन आणि कॅन्टरी इमारत आणि त्यावरील प्लॉट आणि मशीनरी.

६. मे. एलिनोट क्रिप्टान्स प्रा. लि. यांचे नावे असलेले गट क्र. ४०४/१, ४७४/२, ४७४/३, ४७४/५, आणि ४७४/४/१/२, ५ वा वितोणी, तालुका वाडा, ब्युर स्टाऊ कुडुस लि. बजळ, वाडा-मंगर रस्ता लगत, गोखे फाटा, जिहवा गंगोत्री - ४२१ ३०३ येथे स्थित औद्योगिक जमीन आणि कॅन्टरी इमारत आणि त्यावरील प्लॉट आणि मशीनरी.

दिनांक : १६.११.२०२२
सही/- प्राधिकृत अधिकारी, केनरा बँक

दि जैन सहकारी बँक लि. <p>(पब्लि स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक)</p> <p>मुख्य कार्यालय : शिवाबाग, सी.पी. टँक, मुंबई - ४०० ००४.</p> <p>टेलि. क्र.: २३८२ ४३७४/२३८६ ४३८९ ई-मेल : ceo@jainbank.co.in</p> <p>विशेष सर्वसाधारण सभेची सूचना</p> <p>सूचना याद्वारे देण्यात येते की दि जैन सहकारी बँक लिमिटेडची विशेष सर्वसाधारण सभा ही खालील कामकाज करण्यासाठी सेठ हिराचंद्र गुमानजी बर्मशाळका (शिवाबाग), सी.पी. टँक, मुंबई -४००००४ येथे मंगळवार, ०६ डिसेंबर, २०२२ रोजी दु. ३.०० वा. घेण्यात येणार आहे.</p> <p>१. आरबीआयच्या विशिष्ट पद्धतनुसार ३१.०३.२०२२ रोजी मागणी वित्तीय विवरण आणि लेखाचा टिपा मधील सादरीकरण आणि प्राप्तीकरण, वित्तीय विवरण आणि लेखाचा टिपाच्या प्रती सभासदां करिता आमचे सर्व शाखे, नोंदणीकृत कार्यालय आणि आमचे वेबसाईट (www.jainbank.co.in) वर उपलब्ध करावी.</p> <p>नियोजित वेळेनेतर अर्थात तासापतंत्र गणपती नवत्यास सभा तहकुब करण्यास येईल आणि तहकुब सभा त्याच दिवशी आणि त्याच ठिकाणी दु. ३.३० वा. घेण्यात येईल. अशा तहकुब सभेत कोणत्याही गणपुतीनी आवयवक्तारी नाही.</p> <p>संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे सही/- (व्ही. जी. तेंगोरे)</p> <p>ठिकाण: मुंबई</p> <p>दिनांक: २०.११.२०२२</p> <p>मुख्य कार्यकारी अधिकारी</p>
--

जारीर सूचना <p>याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. विनायक रंगनाथ पाटेकर आणि श्रीमती मानसी विनायक पाटेकर हे सादर करू. अ.अ/२१, दुसरा माळा, शिव कांची को. ऑफ.ही.सी.लि., (‘उक्त संस्था’), संतुद नगर, बोळोज, विरार (पश्चिम). ता. बसई, जि. पाणथर (‘उक्त सदनीक’) हया सदनीकेचे मालक आणि उक्त संस्थेचे सभापदर होते. श्री. विनायक रंगनाथ पाटेकर यांचे दि. १०.११.२०१९ रोजी निधन झाले. आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मानसी विनायक पाटेकर यांचे दि. १८.२.२०२२ रोजी निधन झाले. श्री. विनायक रंगनाथ पाटेकर आणि श्रीमती. मानसी विनायक पाटेकर यांच्या मृत्युपर्यंतचा माझे अशिल (१) श्री. ओमकार विनायक पाटेकर (पुसण), (२) सौ. संपदा अमिताभ कुमारे (विवाहापूर्वीची संपदा विनायक पाटेकर) (मुलगी) हे कायदेशीर वारस आहेत. तरी उक्त सदनीका क्र.अ/२०१, मध्ये कोणताही व्यक्तीना कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, आणि हितसंबंध जसे की, विक्री, भेट, अडवणवट, महाग, पभार, भाडेपट्टा, अंगणगणना, धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा अन्य कोणताही हक्क हितसंबंध वा अधिकार असल्याम, त्यांनी तथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मात ‘सदनीका क्र. अ/३०३, वेदांगी टावर, नैनाल शांदाच्या समोर, कारगील नगर, विरार (पूर्व), ता. बसई, जि. पालसर - ४०४ ३०५’हया स्थानावर त्यांच्या हरकतीच्या पुढ्यर्थ कागदापेठी पुराव्यांच्या प्रतिसह लेखी कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क, हितसंबंध वा अधिकार नाही व असल्यास सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी.</p> <p>सही/- प्राधिकृत अधिकारी, वकील</p>

जारीर सूचना <p>याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. विनायक रंगनाथ पाटेकर आणि श्रीमती मानसी विनायक पाटेकर हे सादर करू. अ.अ/२१, दुसरा माळा, शिव कांची को. ऑफ.ही.सी.लि., (‘उक्त संस्था’), संतुद नगर, बोळोज, विरार (पश्चिम). ता. बसई, जि. पाणथर (‘उक्त सदनीक’) हया सदनीकेचे मालक आणि उक्त संस्थेचे सभापदर होते. श्री. विनायक रंगनाथ पाटेकर यांचे दि. १०.११.२०१९ रोजी निधन झाले. आणि त्यांच्या पत्नी श्रीमती मानसी विनायक पाटेकर यांचे दि. १८.२.२०२२ रोजी निधन झाले. श्री. विनायक रंगनाथ पाटेकर आणि श्रीमती. मानसी विनायक पाटेकर यांच्या मृत्युपर्यंतचा माझे अशिल (१) श्री. ओमकार विनायक पाटेकर (पुसण), (२) सौ. संपदा अमिताभ कुमारे (विवाहापूर्वीची संपदा विनायक पाटेकर) (मुलगी) हे कायदेशीर वारस आहेत. तरी उक्त सदनीका क्र.अ/२०१, मध्ये कोणताही व्यक्तीना कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, आणि हितसंबंध जसे की, विक्री, भेट, अडवणवट, महाग, पभार, भाडेपट्टा, अंगणगणना, धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा अन्य कोणताही हक्क हितसंबंध वा अधिकार असल्याम, त्यांनी तथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत मात ‘सदनीका क्र. अ/३०३, वेदांगी टावर, नैनाल शांदाच्या समोर, कारगील नगर, विरार (पूर्व), ता. बसई, जि. पालसर - ४०४ ३०५’हया स्थानावर त्यांच्या हरकतीच्या पुढ्यर्थ कागदापेठी पुराव्यांच्या प्रतिसह लेखी कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क, हितसंबंध वा अधिकार नाही व असल्यास सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी.</p> <p>सही/- प्राधिकृत अधिकारी, वकील</p>

योगेश मोठे विरारकर, वकील

जारीर सूचना <p>सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. दिलीप शांतराम लिंबालकर हे सी.टी.एस. क्र. ७१५, गाव विले पार्ले (पश्चिम), तालुका अंधेरी धारक जमिनीवर बांधकामित दादामाई क्रॉस क्र. ३, विले पार्ले (पश्चिम), मुंबई - ४०० ०५६ येथील सेंट्रल बँक कालिमा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या भांडवल/मिळकतीमधील ३ऱ्या मजक्यावरील फ्लॅट क्र. बी-७, मोजमापित अंतेज ४८८ चौ. फू. च्या १४ शेअर आणि शेअर प्रमाणण क्र. १७ अंतर्गत जारी विभिन्न क्र. ८१ ते ८५ धारक प्रत्येकी रु. ५०/- च्या ५ शेअर्सचे एकमेव आणि परिपूर्ण मालक असल्याचा दावा करीत असून आता ते सदर शेअर्स आणि फ्लॅट क्र. बी-७ आणि त्यावरील सर्व ताग आणि विशेषाधिकार यांची आमच्या अशिलाचा नावे आणि वर विक्री, हस्तांतरण, अधिहस्तान्करण आणि अधिहस्तान्तरण करण्यास आणि त्याचबरोबर सदर फ्लॅटचा प्रत्यक्ष कच्चा सुर्दा करणाय इच्छुक आहेत.</p> <p>कोणत्याही व्यक्ती/मंडळ यांना वरील सदर शेअर्स आणि फ्लॅट आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात कोणताही वित्तेड दस्तावेज लिखित निषादित केले असल्यास आणि/किंवा त्या संदर्भात कोणत्याही वित्तेड किंवा दस्तावेज निषादित केले असल्यास आणि/किंवा आणि/किंवा विक्री, महाग, विवस्वत, धारणाधिकार, कच्चा, बंधीस, वारसा हक्क, सोडवणूक, भाडेपट्टा किंवा अन्य कसेही कोणत्याही प्रकारच्या मार्गे कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी ते त्याच्या दस्तावेजास पुराव्यासह ह्या सूचनेच्या जारी तारखेपासून १४ दिवसांच्या आत आमच्याकडे नोंदणीकृत करावेत. कसूर केल्याम, कोणत्याही तशा व्यक्ती/मंडळ यांच्याद्वारे, त्यांच्या करिता आणि/किंवा त्यांच्या बत्तीने कोणत्याही प्रकारचे ससे दावे किंवा मागणी, आक्षेप किंवा अडचणी इत्यादी विचारात घ्यावत वगैरे आणि त्यासुनार प्रकृति करारीनी नोंदणी आणि निषादान्द्वारे आमचे अशील नष्ट नामाधिकार वित्तेड आणि हस्तांतरण प्राप्तीक सदर फ्लॅटचा प्रत्यक्ष कच्चा घेव्यासाठी आणि सदर शेअर्स आणि फ्लॅट संपादित करण्यासाठी इच्छुकर असतील.</p> <p>सदर दिनांक २० नोव्हेंबर, २०२२</p> <p>सही/- मे. ए. एन. एन. लिगल सर्व्हिसेस करिता, वकील</p> <p>बी-१०, पार्ले कॉलनी, सहकार मार्ग, विले पार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७.</p>

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड <p>नोंद: कार्यालय: मोतीलाल ओसवाल टावर, रविभुवना व्यापनी ब्रीड, पाऊ प्लॉट रोडगेमगेम, प्रभावेडी, मुंबई-४०० २५८, दू. (०२२) ४०८११९१९१; संकेतस्थळ: www.motilaloswalhf.com, ईमेल: hiquery@motilaloswal.com;</p>

कच्चा सूचना (स्थार मिळकत/तीकरता)

ज्याअर्थी, निमनस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी अंत्यार होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. असे ज्ञात) हे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक््युरिटायझेशन अँड रिस्कन्व्शन् ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसॅमंट ऑफ सिक््युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमंट) अँट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहावाचा सिक््युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमंट) रुल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खाल्यात्मक नमुद केलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून सभेबिंत कर्जदारांना त्यांच्या खाल्यात्मकीेत नमुद रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निमनस्वाक्षरीकारांनी सदर अँटचे कलम १३(४) सहावाचा सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून बत्तीने वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खाल्यात्मक नमुद केलेल्या तारखेच्या तारखेस कच्चा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येते की, वरील नमुद मिळकतीशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा वरील उल्लेखित बँकांचा संघ ३०.०९.२०२२ रोजी प्रत्येक ठिकाण कॅनरा बँकला रु. ५९,९२,२८,०४८.५८ (रुपये पंचवीस कोटी पंचषष्टाव लाख अठरासहस्र हजार चोवीस आणि पैसे अठरावह मास) त्यावरील व्याजच्या प्रमाअनुसार घाहीत.

मिळकतीचे वर्णन
१. जयश्री एम. लिंबानी आणि पणोलाल एच. लिंबानी यांचे नावे असलेले फ्लॅट क्र. ९०४, ९ वा मजला, बी विंग, सिमान कॉम्प्लेक्स, महाड, नव्याड, महाराष्ट्र-४०३३०९.

अ. क्र.	कर्जदार /ह/ -कर्जदार/ हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	ताराग मनेच्या मिळकतीचा पत्ता/ अंमलबजावणीयोग्य मत्ता	सूचना पाठविल्ल्याची तारीख/सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
---------	--	---	---	-------------

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रसंगी तेथे) यांचे सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रकम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक््युरिटायझेशन अँड रिस्कन्व्शन् ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसॅमंट ऑफ सिक््युरिटी इंस्ट्रेट अँट २००२ च्या तरतुदी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक : नोव्हेंबर १९, २०२२
प्राधिकृत अधिकारी

ठिकाण: महाराष्ट्र
आयसीआरसीआय बँक लिमिटेड

सेंट्रम कॅपिटल लिमिटेड <p>सीआयएनः एल६५९९०एमएए१९७७पीएलसी०१९९८६</p> <p>नों. कार्यालय: २ रा मजला, बाँबे म्युज्युअर बिल्डिंग, डॉ. डी. प. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.</p> <p>कॉर्पोरेट कार्यालय: "सेंट्रल हाऊस", सी.एफ.टी. रोड, विद्यानगरी मार्ग, कालिना, सातक्राऊ (पूर्व), मुंबई-४०० ०९८. दू.: ९१ २२४२१९ ९०००ईमेल: secretarial@centrum.co.in वेबसाईट: www.centrum.co.in</p>

सूचना
कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ११० च्या तरतुदी अन्य प्रयोग्य तरतुदी सहावाचा कॅंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ला अनुसरून कंपनीला ९ नोव्हेंबर, २०२२ दिनांकित टपाल मतदानाच्या सूचनेतील विशेष कामकाज म्हणजेच ए) कंपनीचे एक स्वतंत्र संचालक म्हणून श्री. एस्साजी व्हागवटी (डीआयएचए: ००१५००१९९) यांची नियुक्ती आणि बी) युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड, कंपनीची स्ट्रेप-डाऊन उपकंपनीच्या हाऊसिंग लोन्स व लोन ओपेन्ट प्रॉपर्टीच्या एका निश्चित पोर्ट फोलीओनी स्ट्रुम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, कंपनीची उपकंपनीला विक्रीशी संबंधित महात्वाच्या संबंधित पक्षकार देवाणघेवाणीसाठी टपाल मतदानाद्वारे (ई-व्होटिंग) सभासदांची मंजूरी व्हावी आहे. एमसीए सर्व्हेल्सच्या बाबतीत, कंपन्यांना सामान्य कामकाज किंवा ज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे अशा कामकाजा व्यतिरिक्त ज्यांत सभासदांची मंजूरी आवश्यक आहे असे सर्व निर्णय, एका सामाईक ठिकाणी जेथे सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती असणे गरजेचे असते अशी सर्वसाधारण सभा न घेता कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत नववलेले नियम यास अनुसरून टपाल मतदान /ई-व्होटिंग मार्फत घेण्याचा सद्दा देण्यात आला. एमसीएने स्पष्ट केले की, ज्यांना ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत किंवा पुढील अदिशायपत यापैकी जी लवकर अशा तो पर्यंत केवळ टपाल मतदानाद्वारे कोणतेही कामकाज करतांना कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत ई-व्होटिंग सुविधा पुरवणे आवश्यक आहे त्या कंपन्यांना, एमसीए सर्व्हेल्स मध्ये दिलेली चौकट तसेच निर्यामांच्या निम २ मधील आवश्यकतांचे योग्य तरे फेरफार करून पालन करणे आवश्यक आहे. पुढील, कंपनीच्या ईमेल अडिसेस कंपनी किंवा डिपॉझिटी/डिपॉझिटी पॉलिसिअपेकडे नोंदवले असलेले त्या तिच्या सर्व भागधारकांना ई-मेलच्या आधारे सूचना पाठवेल आणि सभासदांच्या सहमती/असहमतीचे दळणवळण रिपोर्ट ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत होईल. त्यासुनार, हे टपाल मतदान एमसीए सर्व्हेल्सच्या अनुपालनांत घेण्यात येत आहे.

एमसीए सर्व्हेल्सच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीने, ह्या टपाल मतदानासाठी भागधारकांना टपाल मतपत्रिका आणि आणकट टपाल बंड प्रदान केलेल्या व्यवसायीक पाकिट्सासह टपाल मतदान सूचनेची प्रत्येक प्र पाववली जाणार नाही.

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२ ह्या कट ऑफ डेट रोजीस असलेल्या सर्व सभासदांना कंपनीने टपाल मतदानाची सूचना शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२ रोजी ई-मेल केली आहे. ज्या सभासदांनी त्यांच्या डिपॉझिटी पॉलिसिअपेस (इलेक्ट्रॉनिक भागधारकांच्या बाबतीत)/कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्सर एअट (प्रत्यक्ष भागधारकांच्या बाबतीत) कडे इलेक्ट्रॉनिक रक्कपात दस्तावेज प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल अडिसेस नोंदवले होते त्या सभासदांना टपाल मतदानाची सूचना ई-मेलने पाववली आहे. ज्या सभासदांचे ई-मेल अडिसेस नोंदले नव्हते, त्यांनी लिंक (http://linkintime.com/en/ailing/email_register.html वर क्लिक करून त्यानंतरच्या मार्गदर्शनानुसार नोंदणी प्रक्रिया अनुसरून कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सर एअट, लिंक इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे त्यांचे ई-मेल अडिसेस तालपुत्र नोंदवून घेऊ शकतात. ईमेल आयडी नोंदवण्यासाठी अंतिम तारीख आहे मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२. ई मेलच्या यशस्वी नोंदणीनंतर, भागधारकांना सूचना आणि ह्या टपाल मतदानासाठी ई-व्होटिंग शक्क बऱ्हावे घ्यावत. याद्वारे आयडी आणि पासवर्डसहहीत ई-व्होटिंगसाठी प्रक्रिया यांची सांघर कोपी मिळेल.

कोणत्याही चौकशीच्या बाबतीत, भागधारक rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लिहू शकतात. टपाल मतदानाची सूचना आणि ई-व्होटिंगसाठी निर्देश कंपनीचे वेबसाईट म्हणजेच : **www.centrum.co.in**, बीएसई लिमिटेड (‘बीएसई’) ची **www.bseindia.com**, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (‘एनएसई’) ची **www.seindia.com** आणि सेंट्रल डिपॉझिटी सर्व्हिसेस (सेडीआ) लिमिटेड (‘सीडीएसएल’) ची **www.evotingindia.com** वर सद्दा पाहता येईल. कंपनी सीडीएसएल ई-व्होटिंग प्लॅटफॉर्म मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची (ई-व्होटिंग) सुविधा पुरवत आहे.

मतदान अधिकार शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२ रोजीस सभासदांच्या नावात नोंदवलेल्या सभामाग्यांच्या भरणा झालेल्या क्लिच्या प्रमाणात पावले जातील.

मतदान कालावधी (ई-व्होटिंग) सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. पासून सुरू होईल आणि मंगळवार, २१ डिसेंबर, २०२२ रोजी स. ०५.०० वा. संपेल. त्यानंतर सीडीएसएएकडून ई-व्होटिंग सुविधा निष्क्रिय केली जाईल. गुप्तवार, १० नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या ट्पावाद्वारे संचालक मंडळाने टपाल मतदान (ई-व्होटिंग) प्रक्रिया, सुळतीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून श्री. उमेश पी. भक्तेरी, व्यवसायीक कंपनी सेक्रेटरी यांची नेमणूक केली आहे. तपासणी अधिकार्यांकडून टपाल मतदानाची (ई-व्होटिंग) घडणवळणी शिवाय अडवणूक कार्यकांडी अघ्यक्ष किंवा त्यांनी लेखी प्राधिकृत केलेली कोणताही व्यक्ती टपाल मतदानाचे निकाल गुप्तार, २१ डिसेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित करतील. तपासणी अधिकार्यांच्या अडवणुतासह असे घोषित केलेले निकाल कंपनीची वेबसाईट **www.centrum.co.in** आणि सीएएसएल वेबसाईट म्हणजेच **www.evotingindia.com** वर टाकले जातील आणि ज्यावर कंपनीचे शेअर्स सुविबध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेम म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे अधिपत सुद्दा केले जातील. ई-व्होटिंग संबंधातील क्वॉटिंग चौकशा किंवा समस्यांसाठी, सभासद हेच सेक्शन खाली **www.evotingindia.com** वर उपलब्ध क्रिक्वेस्टेली असूड क्वेश्चन्स (‘एफएक्यूजन्स’) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा **helpdesk.evoting@cdsindia.com** येथे ई-मेल लिहू शकतात. टपाल मतदान/ई-व्होटिंग संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारीकरिता, सभासद निमनस्वाक्षरीकारांशी वर दिलेल्या संपर्क तपशिलांवर संपर्क साधू शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून **सेंट्रम कॅपिटल लिमिटेड**साठी सही/- प्राधिकृत अधिकारी

ठिकाण: मुंबई

दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२२

इंडियन बँक <p>ALLAHABAD</p> <p>अंबेदाथर शाखा: शोफ क्र. ७८.९, तळमजला, मारी गोल्ड मे प्लॅनअर गाईड, शिव गंग नगर, अंबेदाथर पूर्व, वि. ठाणे, महाराष्ट्र ४२१५०१</p> <p>• लोंड लाईन: ०२५१-२६०६३९९१ • ईमेल: १०२१९-२६०६३८८</p> <p>कच्चा सूचना (स्थार मिळकतीकरिता)</p> <p>सिक््युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमंट) रुल्स, २००२ च्या नियम-८(१) अन्वये</p> <p>ज्याअर्थी, निमनस्वाक्षरीकार हे इंडियन बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक््युरिटायझेशन अँड रिस्कन्व्शन् ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफ्कोसॅमंट ऑफ सिक््युरिटी इंस्ट्रेट (एफ्कोसॅमंट) अँट, २००२ च्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०६.१०.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. जैज अक्षय रघु आणि सर-कनकार सौ. हीना अनी २०२२ यांचे संपुर्णतःत एकूण नमुद रकम रु. ११,८७,४४०.१४/- (रुपये एकोणती लाख सहाशेचाडवीस आणि पैसे बावस मास) या सूचनाबिंत घ्याय या सूचनेची परतफेड सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमनस्वाक्षरीकारांनी खाली नमुद केल्यात आलेल्या मिळकतीचा कच्चा सदर निमालावली मिळकत ८ सहावाचा सदर अँटच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ६ नोव्हेंबर, २०२२ रोजी घेतला आहे.</p> <p>विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा इंडियन बँक, अंबेदाथ</p>
--

Get prediction sitting at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc. R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194 Watch on YouTube: आप और आपका भविष्य

DISCLAIMER The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements. The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the e-paper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT (1) Mr. Vinayak Rangnath Pashtekar, (2) Smt. Manasi Vinayak Pashtekar (the Owners) were bonafide members of the Shiv Kanchi Co-Operative Housing Society Ltd. (the Society) having its address at Sunder Nagar, Bolinj, Virar (West), Tal. Vasai, Dist. Palghar and holding Flat No. A-201, on the Second Floor in the Building of the Society. The said Mr. Vinayak Rangnath Pashtekar is expired on 10-11-2011 at Ahemadnagar and his wife Smt. Manasi Vinayak Pashtekar is also expired on 18-2-2022 at Mumbai, leaving behind their only legal heirs (1) Mr. Omkar Vinayak Pashtekar (son), (2) Mrs. Sampada Amitabh Joshi (nee Sampada Vinayak Pashtekar) (daughter). My Clients (1) Mr. Omkar Vinayak Pashtekar, (2) Mrs. Sampada Amitabh Joshi are the Legal Heirs of the late Owners. Therefore, any person having any information, objection, claim, demand, right, title, or interest, benefit, etc., of whatsoever nature with respect of the said Flat bearing No. A-201, may contact me, within 15 days from the publication of this notice at my address "A-303, Vedangi Tower, Opp. National English School, Kargil Nagar, Virar (East), Tal. Vasai, Dist. Palghar 401305", with the copies of all documentary evidence in support of the claim/objection, failing which any/all claims/objections of such persons will be deemed to have been waived and/or abandoned and no claim/objection shall be entertained thereafter, which please be noted. Sd/- (Yogesh Pramod Virarkar, Advocate)

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN that my clients are negotiating with the owners / members namely Mr. Milindkumar Anankumar Antani (alias Mr. Milind Anankumar Antani) and Mrs. Roma Milind Antani (alias Mrs. Romaben Milindkumar Antani) to purchase the Flat No. 505 on 5th Floor of the building known as "Pushpa Kunj" and more particularly described in the Schedule hereunder written ("the Flat"), together with all their rights, and beneficial interest in 5 (Five) fully paid up shares comprised in Share, bearing Certificate No. 52 issued by Pushpa Kunj Co-operative Housing Society Limited ("the Share"), of which they are members. The above-mentioned owners / members have in the course of negotiations with my clients agreed specifically that they acquired and purchased the Flat from Mr. Akshatbhai K. Chudgar, Mr. Jagdish C. Chudgar, Mr. Chetan C. Chudgar, Mr. Nikhil C. Chudgar, Mr. Dineshbhai R. Chudgar, Mr. Kartikbhai R. Chudgar, and Mr. Saurabhbhai R. Chudgar, by and under a registered indenture dated 14.7.2006, duly registered at the Sub-Registrar of Assurances, Mumbai under Serial No. BBE2/06745/2006 dated 14.7.2006 ("the said Agreement"). Any person or persons claiming any legally tenable right, title, interest or claim in the Flat, the Share, the said Agreement if in any manner including by way of Agreement (oral or written), undertaking, arrangement, sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, trust, lease, tenancy, leave and license, partnership, joint venture, inheritance, lien, easement, possession, right of prescription, any adverse right, title, interest, or claim of any nature, dispute, suit, decree, order restrictive covenants, order of injunction, attachment, acquisition, requisition, or otherwise is hereby called upon and required to make the same known to the undersigned in writing within 14 days from the date of publication hereof with valid documentary proof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only at the address of the undersigned viz. Room No. 29, 2nd Floor, Bombay Mutual Chambers, Hamam Street, Fort, Mumbai - 400 001, failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and thereafter the transaction may be completed at the option of the parties named above in the event that the negotiations are finalized. SCHEDULE OF PROPERTY Flat No. 505, measuring about 780 square feet of carpet area, on 5th floor of the building known as "PUSHPA KUNJ", constructed on the plot No. 16, bearing Cadastral Survey No. 1694 of Fort Division, Mumbai, situated at A Road, Churchoke, Mumbai - 400 020, together with 5 (five) fully paid up shares of face value of Rs. 50/- (Rupees Fifty only) each, of the aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred and Fifty only) bearing distinctive Nos. 121 to 125 represented by Share Certificate No. 52 of the Pushpa Kunj Co-operative Housing Society Ltd. Dated this 19th November, 2022. Mr. Prakash D. Goriya Advocate, High Court Mumbai, Room No. 29, Second Floor, Bombay Mutual Chambers, Hamam Street, Fort, Mumbai - 400 001. Telephone - 2264 2024, Mobile - 98201 95375

इंडियन बैंक Indian Bank AMBERNATH BRANCH: Shop No. 7.8.9 Ground Floor, Mary Gold May Flower Garden, Shiv Ganga Nagar, Ambernath East Dist. Thane, Maharashtra - 421501. Land line: 0251-2906399, E-Mail: 0251-2606388. POSSESSION NOTICE (For Immovable Property) (Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002) Whereas the undersigned being the Authorized officer of the Indian Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 06.09.2022 calling upon the Borrower Mr. Shaikh Ali Raza and Co-Borrower Mrs. Heena Ali Raza to repay the amount mentioned in the notice being Rs. 19,87,440.12/- (Rupees Nineteen Lakhs Eighty Seven Thousand Four Hundred Forty and Twelve Paise Only) along with accrued interest within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has Taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act with rule 8 of the said rules, on this 06th day of November of the year 2022. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank Ambernath Shivmandir Road Branch for an amount of notice Rs. 19,87,440.12/- (Rupees Nineteen Lakhs Eighty Seven Thousand Four Hundred Forty and Twelve Paise Only) and the interest and other charges thereon from the date of demand notice. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets. Description of Immovable Property: 1. Flat No. 107, Bldg. Shiv Parvati Village - Khoj Khuntavali Taluka - Ambernath Reg. Dist. Ulhasnagar Dist. - Thane, Maharashtra - 421501. Boundaries of the property: North: Shiv Mudra CHSL, South: Chawl, East: Chawl, West: Existing Building. Date : 14.11.2022 Sd/- Authorized Officer, Indian Bank.

Motilal Oswal HOME LOANS Motilal Oswal Home Finance Limited Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimullah Sayani Road, Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, Tel: (022) 47189999 Website: www.motilaloswalhf.com, Email: hfquery@motilaloswal.com POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES) Whereas the undersigned being the Authorized Officer of the Motilal Oswal Home Finance Limited (Formerly known as Aspire Home Finance Corporation Ltd), under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of Motilal Oswal Home Finance Limited for the amount and interest thereon as per loan agreement. The borrower/s attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. Sr. No. Loan Agreement No. / Name of the Borrower / Co-Borrower / Guarantor Demand Notice date & Amount Date of possession Taken Description of the Property /ies mortgaged 1. LXMAH00215-160019636 Yasin Farooque Windani & Nafisa Yasin Windani 23-06-2021 for Rs. 1843052/- 15-11-2022 Flat No - 303, 3rd Floor, B - Wing, Simran Complex, Mahad, Raigad, Maharashtra - 402301 2. LXKH000216-170035375 Mohit Mohan Terse & Mitesh Mohan Terse 06-08-2021 for Rs. 1235402/- 17-11-2022 Flat No 304, 3rd Floor, Bldg No K-2 Xrbia, Village Warai Near (W), Tal-karjat Tarfe Warede, Raigad, Maharashtra 412021 3. LXTT000115-160013329 Sakshi Suresh Mestry & Suresh Dattaram Mestry 10-12-2020 for Rs. 1072619/- 17-11-2022 Flat No - 01, Jai Kamal Residency, Near Impress Mall, Sagona, Sonarpada, Thane, Maharashtra - 421203 4. LXKAL00815-160005150 Jayesh Pratap Solanki & Hema Jayesh Solanki 22-10-2021 for Rs. 526147/- 17-11-2022 Flat No. - 001, Ground Floor, A - Wing, Keru Plaza, Survey No. - 168, Hissa No. - 10, Kalyan - Bhiwandi Road, Kongoan, Bhiwandi, Thane, Maharashtra - 421302 Sd/- Authorized Officer (Motilal Oswal Home Finance Limited) Place: Maharashtra Dated: 20.11.2022

MAHINDRA RURAL HOUSING FINANCE LTD. Regd. Office : Mahindra Towers, P. K. Kurne Chowk, Worli, Mumbai. Regional Office : Thane POSSESSION NOTICE POSSESSION OF ASSETS UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 Whereas, the undersigned being the Authorized Officer of Mahindra Rural Housing Finance Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) were issued by the Authorised Officer of the company to the borrowers and mortgagee/s respectively mentioned below called up on to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The mentioned borrowers and mortgagee/s having failed to repay the amount, Notice is hereby given to the below mentioned borrowers in particular and to the public at large that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said rules. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties (Secured Asset) mentioned herein and any dealings with the such properties will be subject to the charge of Mahindra Rural Housing Finance Ltd. for an amount as mentioned herein under with interest thereon. The details are as under; Description of Property Finone No Borrower / Co-Borrower / Guarantor Security Property Boundaries Mentioned as per the Record Demand Notice Date Demand Amount Symbolic Possession 1045120-XSEMPLY0085 6608-KALYAN Borrower : Rakesh Ram, Rinadevi, Na Flat No 004 House No 925 Village Tondre Nawade, Panvel, Panvel, Raigad, Maharashtra -412028 Flat No 106 First Floor House No 925 S No 48 Hiss No 2 Mr Apartment Mouje Tondre Midc Tal Panvel Dist Raigad Total Built Up Area 315.25 Sq Ft Boundaries: East - Village Tondre West - Under Construction, South: Internal Road, North : Open Space 24/06/2022 273088 15/11/2022 1004390-XSEMPLY0083 7809-KALYAN Borrower : Shaileshpratap Kalicharan Singh, Lalitadevi Kalicharan Singh, 42 A 539 Na Near Sai Mandir Vartak Nagar Thane, Maharashtra -400606 Flat No 203 C Wing Second Floor Sai Exotica Village Neral Survey No 291/2 292 293 294 Tal Karjat, Raigad Thane Total Carpet Area 350sq Ft., Boundaries : East - Sales Office West - B Wing, South - Shani Mandir, North - Internal Road 05/07/2022 559549 14/11/2022 768918-XSEMPLY0063 9924-KALYAN Borrower : Ashok Yeshwant Pawar, vandana Ashok Pawar, Aniket Ashok Pawar, Room No 19 Grd Floor Shiv Shakti Nagar Zopadpatti Shiv Shakti Chawl New Prabhadevi Road, Mumbai, Mumbai, Mumbai- Prabhadevi, Maharashtra - 400025 Flat No 105 A Wing Survey No 34 Hissa No.3a 1st Floor Nileshe Park Village-Dvarali Tal Ambernath Dist Thane Total Area 400 Sq Ft. Boundaries: East - Open Plot West - Internal Road South - open Plot, North - Open Plot 05/07/2022 887984 15/11/2022 888524-XSEMPLY0007 37601-PANVEL Borrower : Reshma Jayesh Gharat, Jayesh Balu Gharat, Manik Balu Gharat, House No 6 Pulachi Wadi Post Kiravali Tal. Karjat Dist. Raigad, Raigad, Total Land Area 2312 Sq Ft And Built Up Area 1292 Sq Ft Four Boundaries : East - House of Mr Lahu Gharde / Mr Ankush Ghadhage West - House of Mr Golal Shelke South - House of Mr Chandrakant Munde North - Mandir At Post Kiravali Tal Karjat Dist. Raigad Maharashtra -410201 House No 6 Pulachi Wadi Post Kiravali Tal Karjat, Dist Raigad, Total Land Area 2312 Sq Ft And Built Up Area 1292 Sq Ft Four Boundaries : East - House of Mr Lahu Gharde / Mr Ankush Ghadhage West - House of Mr Golal Shelke South - House of Mr Chandrakant Munde North - House of Mr Dhondhu Thakre 22/08/2022 946546 14/11/2022 Sd/- Authorized Officer Mahindra Rural Housing Finance Ltd. Place : Thane Date : 20.11.2022

CENTRUM CAPITAL LIMITED CIN: L65990MH1977PLC019986 Regd. Off.: 2nd Floor, Bombay Mutual Building, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Corporate Office : "Centrum House", C.S.T. Road, Vidyanagar Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098. Tel: 91 22 4215 9000 Email: secretarial@centrum.co.in Website: www.centrum.co.in NOTICE Pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is seeking approval of the Members by Postal Ballot (e-voting) for the Special Business contained in the Postal Ballot Notice dated November 10, 2022 (i.e. a) Appointment of Mr. Essaji Vanhavati (DIN: 00157299) as an Independent Director of the Company and b) Material Related Party Transaction in connection with the sale of an Identified Portfolio of Housing Loans and Loan Against Property of Unity Small Finance Bank Limited, Step-Down Subsidiary of the Company to Centrum Housing Finance Limited, subsidiary of the Company. In terms of the MCA Circulars, companies are advised to take all decisions requiring members' approval, other than items of ordinary business or business where any person has a right to be heard, through the mechanism of Postal Ballot/e-voting in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, without holding a General Meeting that requires physical presence of Members at a common venue. The MCA has clarified that for Companies that are required to provide e-voting facility under the Companies Act, 2013, while they are transacting any business(es) only by postal ballot up to December 31, 2022, or till further orders, whichever is earlier, the requirements provided in Rule 20 of the Rules as well as the framework provided in the MCA Circulars will be applicable mutatis mutandis. Further, the Company will send Postal Ballot Notice by email to all its Shareholders who have registered their email addresses with the Company or depository/depository participants and the communication of assent/dissent of the Members will take place through the remote e-voting system. This Postal Ballot is accordingly being initiated in compliance with the MCA Circulars. In compliance with the requirements of the MCA Circulars thus, hard copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Shareholders for this Postal Ballot. The Company has e-mailed the Postal Ballot Notice on Saturday, November 19, 2022, to all the Members as on the cut-off date i.e. Friday, November 11, 2022. The Postal Ballot Notice has been sent by e-mail to the Members who had registered their e-mail addresses for receipt of documents in electronic form with their Depository Participants (in case of electronic shareholding) or the Company's Registrar and Transfer Agent (in case of physical shareholding). Members whose e-mail addresses were not registered, may temporarily get their email address registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided thereafter. The last date for registration of email id is Tuesday, December 13, 2022. Post successful registration of the email, the Shareholder would get soft copy of the Notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, Shareholder may write to mt.helpdesk@linkintime.co.in. The Postal Ballot Notice and instructions for e-voting may also be accessed on the website of the Company i.e. www.centrum.co.in. BSE Limited ("BSE") i.e. www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited ("NSE") www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ("CDSL") i.e. www.evotingindia.com. The Company is providing facility for voting through electronic mode (e-voting) through CDSL e-voting platform. The procedure of e-voting is contained under "Notes to the Postal Ballot Notice". The voting rights shall be reckoned in proportion to the paid-up value of the equity shares registered in the name of the Members as on Friday, November 11, 2022. The voting period (e-voting) shall commence from Monday, November 21, 2022, at 09:00 a.m. and conclude on Tuesday, December 20, 2022, at 05:00 p.m. The e-voting facility shall be disabled by CDSL thereafter. The Board of Directors vide resolution on Thursday, November 10, 2022, has appointed Mr. Umesh P. Maskeri, Practicing Company Secretary as Scrutinizer for conducting the Postal Ballot (e-voting) process in a fair and transparent manner. The Executive Chairman or any person authorized by him in writing, after receipt of the Report on the scrutiny of the Postal Ballot (e-voting) from the Scrutinizer, shall announce the results of the Postal Ballot on or before Thursday, December 22, 2022. The results so declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company i.e. www.centrum.co.in and CDSL i.e. www.evotingindia.com and shall also be forwarded to the Stock Exchanges on which shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited. For any queries or issues regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any query or grievance pertaining to Postal Ballot/e-voting, Members may contact the undersigned at the contact details mentioned above. By order of the Board For Centrum Capital Limited Sd/- Parthasarathy Iyengar Company Secretary Place: Mumbai Date : 19th November, 2022

Circle SASTRA, Mumbai Western, 2nd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai -400 025. Email: cs4444@pnb.co.in Ph. No. 022-43434630, 43434663. SALE NOTICE FOR SALE OF SECURED ASSETS UNDER SARFAESI ACT E-Auction Sale Notice for Sale of Secured Assets under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and the Borrower(s) and Guarantor(s) and Mortgagee (s) in particular that the below described immovable / movable property mortgaged / charged to the Secured Creditor Banks namely Punjab National Bank; erstwhile United Bank of India and erstwhile Oriental Bank of Commerce and the constructive/physical/symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the respective secured creditor Banks, will be sold on "As is what is", and "Whatever there is" basis on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to these above named secured creditor banks from the respective Borrower(s), Mortgagee(s) and Guarantor(s). The Reserve price and the earnest money deposit is mentioned in the table below against the respective properties. SCHEDULE OF THE SECURED ASSETS Sr No Name of the Branch Name of the Account Name & addresses of the Borrower(s) / Mortgagee(s) / Guarantors Account Description of the Immovable Properties Mortgaged/Name of Mortgagee / Owner of property A) Date of Demand Notice u/s 13(2) of SARFESI ACT 2002 B) Outstanding Amount as on NPA date C) Possession Date u/s 13(2) of SARFESI ACT 2002 D) Nature of Possession Symbolic/ Physical/ Constructive E) Reserve Price (Rs. In Lacs) F) EMD (to be deposited MSTC wallet before Auction Date) G) Bid Increase Amount Date / Time of E-Auction Details of the encumbrances known to the secured creditors Name & No. of the conta person 1. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mr Nabeel Ebrahim Abbas, Mrs Deepanita Daljeet Singh. Flat No 4B, 4th Floor, Chand Terrace in Offters Apartment, Village Bandra, St.Andrews Road, Bandra West, Mumbai- 400050. Admeasuring area 151.7 sq metres for flat and terrace 46.45 sq.meters. Owned by Mr Nabeel Ebrahim Abbas, Mrs Deepanita Daljeet Singh. A) 03.04.2021 B) Rs 7,63,63,259.12/- plus further interests and charges since date of NPA. C) 18.06.2021, D) Symbolic A) Rs 10,94,00,000/- B) Rs 1,09,40,000/- C) Rs 100,000/- 09-12-2022 12:00 pm to 01:00 pm Not Known. Mobile 9723930002 8591296152 7060174407 2. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mr Vinay Ramashankar Mishra, Mrs Pratima Vinay Mishra. Flat No 103, 1st Floor, Bldg 16, Chandresh Accord, Opp Silver Park, Old S No 471/P, 474/5 & 700/P, New S No 116/P, 115/5 & 118/P, Mira Bhayander Road, Mira Road East, Thane - 401107. Built up area 396 sq.ft in the name of Mr Vinay Ramashankar Mishra and Mrs Pratima Vinay Mishra. A) 17.04.2021 B) Rs 48,26,927.00 plus further interests and charges since the date of NPA. C) 25.02.2022, D) Symbolic. A) Rs 53,00,000/- B) Rs 25,00,000/- C) Rs 5,00,000/- 09-12-2022 01:00 pm to 02:00 pm Not Known. Mobile 9723930002 8591296152 7060174407 3. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mrs Nazia Adil Patel, Mr Adil Yusuf Patel. Flat No 1001 & 1002, 10th Floor, Al-Hashmi, 24/Motilal Street, Agreepada CS No 11/1890, of Byculla, Division, Mumbai -400008. (Admn 1500 sq.ft built up area) in the name of Mrs Nazia Adil Patel and Mr Adil Yusuf Patel. A) 01.08.2018 B) Rs 1,60,88,683.87 plus further interest and charges as on 12.09.2022. C) 30.08.2019, D) Symbolic A)Rs 4,38,75,000/- B) Rs 43,87,500/- C) Rs 1,00,000/- 09-12-2022 11:00 am to 12:00 pm Any unpaid society maintenance charges, property taxes or other charges. Mobile 9723930002 8591296152 8976973349 4. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mr Subodh Bansilal Jaju, Flat No 304, B-Wing, Sonali Paradise, Pimple Nilakh, Taluka Haveli, Dist. - Pune 411027. Ground plus One Floor, Room No C/25, Plot 67, RSC-14 Suvdha CHSL, MHADA, Gorai-I, Borivali West, Mumbai 400091. Area admn 323.sq.ft ground floor. In the name of Subodh Jaju. A) 18.05.2021 B) Rs 51,10,297.87 plus further interests and charges. C) 20.09.2021, D) Symbolic A) Rs 41,00,000/- B) Rs 4,10,000/- C) Rs 50,000/- 09-12-2022 02:00 pm to 03:00 pm Not Known. Mobile 9723930002 8591296152 7060174407 5. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mr Chaturbhuj Thakurdas Batra Mrs Varsha Chaturbhuj Batra. Mr Rajeev Chaturbhuj Batra. Flat No 703, 7th Floor Building Name Morning Star , Shirley Rajan Road, Opp Rizvi College, Village Danda, Bandra West, Mumbai 400050. Admeasuring area 1596 sq.ft super built up. A) 03.01.2020 B) Rs 5,13,63,141/- plus further interests and charges. C) 19.03.2020, D) Symbolic A) Rs 6,35,00,000/- B) Rs 63,50,000/- C) Rs 1,00,000/- 09-12-2022 3:00pm to 4:00pm Society Maintenance due B) Rs 8.50 lakh approx, any other encumbrance not known. Authorised Officer 9723930002 6. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mr Jai Rahchh & Ms Kavita Rahchh. Flat No 802, 8th Floor, Tennessee, Next to CRPF camp, Express Highway, Village Wadgaon, Taluka, Maval Dist Pune 412106. (admn 2065 sq.ft built up area) in the name of Mr Jai Rahchh & Ms Kavita Rahchh. A) 01.06.2019 B) Rs 80,23,148.16 plus interest and charges since date of NPA. C) 19.09.2019, D) Symbolic. A) Rs 70,00,000/- B) Rs 7,00,000/- C) Rs 25,000/- 09-12-2022 04:00 pm to 05:00 pm Not Known. Mobile 9723930002 8591296152 7060174407 7. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mr Alwyn Valerian D'Souza Flat No 24, 2nd Floor, B-Wing Three Akansha CHSL, Santoshi Mata Mandir Road, Dahisar West, Mumbai 400068 (Admeasuring 485 sq.ft super built up) in the name of Mr Alwyn Valerian D'Souza. A) 07.09.2018 B) Rs 35,44,892.20 plus future interest & charges since date of NPA. C) 07.09.2019, D) Symbolic. A)Rs 43.00 lakh. B) Rs 4.30 lakh C) Rs 0.50 lakh 09-12-2022 04:00 pm to 05:00 pm Unpaid Property Tax, Society Dues, Any other encumbrances not known. Authorised Officer Mobile 9723930002 8591296152 7060174407 8. CIRCLE SASTRA MUMBAI WESTERN Mr Bhupendra Premshankar Janiand Mrs Bhavana Bhupendra Jani. Merged Flat No 303 & 304, 3rd Floor, Laxmi Heights CHSL, Nr St.Paul School, Highness Park, Mira Road East, Thane 401107. Admeasuring area 896.13 sq.ft. built up Owned by Mr Bhupendra Premshankar Jani and Mrs Bhavana Bhupendra Jani A) 30.01.2020 B) 59,32,969.66/- plus further interest and charges. C) 10.04.2020, D) Symbolic A) Rs 65,00,000/- B) Rs 6,50,000/- C) Rs 50,000/- 09-12-2022 04:00 pm to 05:00 pm Unpaid society Maintenance charges and Municipal Taxes etc. Any other encumbrances Not Known. Authorised Officer 9723930002

TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE 1. The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS". 2. The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. 3. The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Website https://www.mstcecommerce.com on 09.12.2022 starting from 10:00 AM to 5:00PM 4. For detailed term and conditions of the sale, please refer www.ibapi.in, www.mstcecommerce.com Sd/- Authorized Officer Punjab National Bank Secured Creditor Date : 19.11.2022 Place : Mumbai

PUBLIC NOTICE Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1, Plot No- B3, WIFIT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604. The following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). A notice was issued to them under Section 13 (2) of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 on their last known addresses, however it was not served and hence they are hereby notified by way of this public notice. Sr. No. Name of the Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Loan Account Number & Address Property Address of Secured Asset / Asset to be Enforced Date of Notice Sent/ Outstanding as on Date of Notice NPA Date 1. M/s. Satish Jagdishprakash Gupta/ Mrs Shital Satish Gupta/ 111, sunhari Chhaya Shivaji, Housing Society, Satarra Maharashtra Satarra- 415110/ 49305003269 Residential Property- Bhumapan No. 218/1k, Opposite Karad Railway Station Gate, Oglewadi, Karad, In Hajarmachi, Grampanchayat area Oglewadi Karad. October 08, 2022 Rs. 26,32,656/- 09-09-2021 2. Saravandha Trading Company/ Amol Purushottam Bhoypal/ Amol Bhoypal/ Chistala Manora Washim- 444404/ 419705000169 Lower Ground Floor Shop No.06, Shivneri Complex, Gut No.9-126/1A, Mouza- Somnaha, Mangrulpir Road, Manora, Dist- Washim October 08, 2022 Rs. 26,01,208.12/- 28-04-2022 3. G. R. Fabrics/ Ghulam Rasool Mohammed Shareef/ Shabana Parvin Ghulam Rasool/ Aki Ahmed Mohammed Shareef/ Gat (Survey) No.141/2 (Paiki), Plot No.36, Near Amin Maulana Dargha, Village Dyane, Tal. Malegaon, Nashik, Maharashtra 423203 October 18, 2022 Rs. 20,66,477/- 03-01-2022 4. Mr. Sangram Gopal Sawant/ Mrs. Supriya Sangram Sawant/ Room No.3, Jijamata Chawl, Azad Nagar Shere Punjab 104-A Mahakali Cross Road, Near Kamlesh Building Chakala Midc, Andheri East, Mumbai- 400093/ 120505001240 B-6/03 Gr floor Green Fields B chs Ltd JVLR link road, Andheri East Mumbai 400093 October 19, 2022 Rs. 36,15, 010.94/- 02-07-2022 5. Shubham Automobiles/ Mrs. Trushnadevi Baghele/ Mr. Munnalal Baghele/ 1, Sant Ravidas Ward, Main Road Tiroda, Gondia, Gondia- 441911/ 203805500198 Plot Bearing Kh No.196 T1 Mouza Khairbodi Tahsil No.13 Thak No.52 R N M Tiroda Tahsil Tiroda, Gondia-441802 October 19, 2022 Rs. 13,40,243/- 27-01-2022 6. M/s. Divekar Bakers/ Mr. Kalyan Sitaram Divekar/ Mrs. Pooja Ramchandra Kamble/ Mr. Sitaram Parshuram Divekar/ Mrs. Madhavi Sitaram Divekar/ 38/39, Somwar Peth, Karad, Taluka Karad, District Satarra, Maharashtra, Karad- 415110/ 198005500009/ 049305005467 Property- 1: Plot No.40, Somvar Peth Nagar, City Karad, Taluka Karad, Pot Tukdi, Tukdi Satarra, Maharashtra- 415110. Property- 2: Residential Building Situated at City Survey Karad, Pot Tukdi, Tukdi and District Satarra, Maharashtra- 415110. October 07, 2022 Rs. 26,79, 303.01/- 19-04-2022 7. Garima Vastralaya/ Mr. Hariom Radheshyam Arora/ Mr. Radheshyam Ganeshdas Arora/ Near Prakash High School, Namakganj Road, Itwari Nagpur- 440002/ 146305500741/ 146350000004 Apartment No.101 Mitra Apartment Plot No.88 Kh, No.77 Ph.No.34 Mouza Wadhoda Ward No.21 City, Survey No.198 Sheet No.45 Tahsil and District Nagpur October 13, 2022 Rs. 41,07, 966.56/- 30-11-2021 8. M/s. Vkonnect Tours & Travels Private Limited/ Mr. Vishal Gaurishankar Gupta/ Mr. Neeraj Gaurishankar Gupta/ Mr. Vijay Fulchand Gupta/ Shop No.4 Nalini Apartment, Below Jasneel, J. N. Road, Mulund West, Maharashtra, Mumbai- 400080/ 623805029706/ 623855007904 Flat No.1502, 15th Floor, Building No.11, Bhaktidham Complex, Vishnu Tower S. R. A. Co- Operative Housing Society Limited, Purushottam Kheraj Road, Mulund (W), Survey No.123-A, Hissa No.1 (Part) and Survey No.124 (Part), City Survey No.565 and 568 (Part), Village Nuhur, Taluka Kurla, M.S.D Mumbai Suburban, Within Limits of Municipal Corporation of Greater Mumbai, Mumbai Maharashtra- 400080 September 24, 2022 Rs. 2,43, 90.69/- 30-05-2022 The steps are being taken for substituted service of notice. The above borrower/s and/or their guarantors (as applicable) are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of publication of this notice else further steps will be taken as per the provisions of Securitisation and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Date : November 19, 2022 Place : Maharashtra Sd/- Authorized Officer ICICI Bank Limited